

मनशांतीसाठी नियमित योगासने करावीत..

पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांचे प्रतिपादन

* आंतरराष्ट्रीय योग दिन हजारीच्या संख्येने सोलापूरकरांनी केला सामुहिक योगाभ्यास स्वतः व समाजासाठी योग ही यावर्षाची संकल्पना * केंद्रीय संचार ब्यूरो जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे, समन्वय समितीच्या वतीने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



सोलापूर/ दैनिक यशसिद्धी न्यूज

नियमित योग केल्याने मनाला सुख व शांती मिळते. आयुष्य मंत्रालयाने योग अभ्यासासाठी दिलेले सर्व आसने अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक आहेत. योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी आज येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले.

सोलापूरतील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर, जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने सामुहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त एम राज कुमार बोलत होते. श्री राज कुमार म्हणाले स्वतः व समाजासाठी योग या संकल्पने प्रमाणे आपण सर्वांनी स्वतः नियमित योग करून समाजातील लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करावे आणि योगाचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनने उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोम्पे, उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, प्रशासन अधिकारी श्रीमती हवेली, ह.दे.प्रशालेचे प्राचार्य स्मिता क्षिरसागर, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, एन.सी.सी. बटालियन ९ चे नायब सुभेदार बंडू गळवे, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, राजभाषा अधिकारी श्रीराम जावरे आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकांमध्ये श्री चव्हाण म्हणाले, | पान २ वर

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई/दैनिक यशसिद्धी न्यूज

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी.बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले.



आपली प्राचीन संस्कृती योगावर आधारित आहे. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीत, म्हणून ते तंदुरुस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण

आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१४ मध्ये योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले.

सध्या जगातील १५० हून अधिक देशात योगसाधना केली जाते. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली.

आजच्या जीवनपद्धतीला योगसाधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

सैनिकी मुलां-मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर/ दैनिक यशसिद्धी न्यूज

सैनिकी मुलां-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, इच्छुक माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, विर पत्नीच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे ३० जून २०२४

पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना वसतिगृहात सवलतीच्या दरात निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, विर पत्नीच्या पाल्यांना | पान २ वर

आदर्श आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी योग महत्त्वाचा : आमदार सचिन कल्याणशेठ्ठी

अक्कलकोट/दैनिक यशसिद्धी न्यूज

विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज विठ्ठल मंदिर प्रांगण येथे होम हवन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मल्लिनाथ (अण्णा) स्वामी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी परमेश्र्वर जकापुरे, प्रभाकर मजगे, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, रजाक सय्यद, अमर पाटील, मल्लिकार्जुन मसूती, राजशेखर हिप्परगी, सुरेश शट्टार सर व योगशिक्षक कस्तुरीताई



गुरु व परमेश्र्वर गुरु साहेब उपस्थित होते.

विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेठ्ठी यांनी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना सुट्ट व उत्तम आरोग्य राखण्यासाठी शुभेच्छा दिले. योग करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनाचा | पान २ वर

सध्याच्या जीवनात योगासनाला अनन्य साधारण महत्त्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर/ दैनिक यशसिद्धी न्यूज

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्त्व भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

२१ जून सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम संतुलित आहार यांनी शारीरिक तंदुरुस्त राहते येथे मात्र योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते त्यामुळे योगासनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन पंढरपूरचे प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी



केले तर स्वयंसेवी संघटनेच्या हा उपक्रम सुत्य असून समाज योगी उपक्रम राबवित असे पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी सांगितले पंढरपूर

येथील भारत विकास परिषद आणि विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने योग भवानी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा | पान २ वर

क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर निधीतून वेळेत पूर्ण करावीत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

* क्रीडा संकुल च्या अंतर्गत कामासाठी १५ कोटी ६९ लाखाचा निधी मंजूर * तालुका क्रीडा संकुलाची कामेही वेळेत पूर्ण करावी

सोलापूर/ दैनिक यशसिद्धी न्यूज

जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी १५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. तरी क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी सदरची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिति शिंदे,

खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, खेळाडूसाठी हॉस्टेल, बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी सर्व कामे मंजूर निधीतून पूर्ण करावी. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी



दक्षता घ्यावी. क्रीडा संकुलात सर्व खेळाडू खेळाशी संबंधित संस्था व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत. यासाठी आवश्यक असलेला निधीची तरतूद करण्यात येईल

असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका स्तरपर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विभागाने तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांची कामे अधिक

गतीने मार्गी लावावीत. शासनाने तालुकास्तरावरील चांगली क्रीडा संकुले उभे राहावीत यासाठी निधी मंजूर केलेला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्वल करतील असे त्यांनी सांगितले. विहित पद्धतीने खेळाशी संबंधित संस्थांना शासकीय मैदाने उपलब्ध करून द्यावीत. अन्य कोणत्याही खाजगी कारणासाठी मैदाने उपलब्ध करू नयेत असेही त्यांनी सुचित केले. महापालिकेकडे असलेला क्रीडा

विभागाचा जलतरण तलाव हस्तांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्त आल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा. तसेच क्रीडा संकुल अंतर्गत रिक्त असलेले शासकीय गाळे विहित नियमावलीचा वापर करून भाड्याने द्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत क्रीडा विभागाने अधिक सक्षमपणे | पान २ वर

संपादकीय

राजकीय पाऊलवाटेवर...

राज्य सरकारने आपले प्रतिनिधी पाठवून जरांगे यांच्याशी चर्चाही केली. या वेळच्या चर्चेत विषय फारसा ताणून न धरता आणि विशेष म्हणजे सरकारी शिष्टमंडळाचा कुठलाही पाणउतारा न करता मनोज जरांगेंनी सगळेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. सगळेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया इतकी क्लिष्ट आहे की या अधिसूचनेला हात घालण्याचे धारिष्ट्य महायुती सरकारला दाखवता आलेले नाही. त्यामुळेच अंतरवाली सराठीतून निघालेला जरांगेंचा धडक मोर्चा मुंबईच्या वेशीवर थोपवून धरण्यासाठी राज्य सरकारने सगळेसोयरे संदर्भातील अधिसूचना काढली खरी, परंतु आजतागायत या अधिसूचनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कारण या अधिसूचनेतील खाचखळगे महायुतीच्या सरकारला चांगलेच ठाऊक आहेत. सगळेसोयरे शब्दाची फोड करायची झाल्यासपितृसत्ताक पध्दतीनुसार वडिलांकडील नातेवाइकांची सगळ्यांमध्ये तर आई, बायको किंवा बहिणीकडील नातेवाइकांची सोयऱ्यांमध्ये गणती होते. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत केवळ वडील, आजोबा, पणजोबा अशा वडिलांकडील नातेवाइकांचा उल्लेख आहे. त्यात आई-पत्नीकडील नातेसंबंधांचा उल्लेख नाही. त्यामुळे आईकडच्या नातेवाइकांकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्या बाजूने इच्छुक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेलच असे नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या रक्तनात्यातील पितृसत्ताक वंशावळीतील लोकांना गृह पाहणीत सजातीय पुरावे मिळाल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते, असे राज्य सरकारची अधिसूचना सांगत असेल तर नव्या नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल व अशा पध्दतीने सर्वांना ओबीसी आरक्षण मिळेल, अशी कुठलीही शक्यता या अधिसूचनेतून दिसून येत नाही. त्यामुळेच सगळेसोयरे या शब्दाची व्याप्ती खऱ्या अर्थाने सोयऱ्यांपर्यंत वाढवण्याची म्हणजे आईकडील नातेवाइकांचाही यात समावेश करण्याची मागणी जरांगेंकडून होत आहे. कारण जोपर्यंत ही व्याप्ती वाढत नाही तोपर्यंत नोंद न सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही, हे जरांगेंना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच सगळेसोयऱ्यांची व्याप्ती वाढवण्याकडे जरांगे वारंवार अंगुलीनिर्देश करतात. मला राजकारणात रस नाही, असे जरांगे कितीही म्हणत असले तरी हळूहळू का होईना राजकीय पाऊलवाटेवर त्यांचा प्रवास सुरू झालेलाच आहे.

पान १ वरून

आदर्श आणि स्वस्थ जीवन..

विकास करणे आहे. योग निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते असे प्रतिपादन केले. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो. आपल्या रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळे मोठमोठ्या आजारावर मात व मानसिक ताणतणाव सुद्धा दूर करू शकतो. शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे.

योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. योगाचे महत्त्व भारतात संपूर्ण विश्र्वाला पटवून दिले आहे. त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊन योगाचा प्रसार व प्रचार केला पाहिजे असे आमदार सचिन कल्याणशेठ्ठी यांनी सांगितले.

योग शिबिरास विलास कोरे, राजशेखर उबराणीकर, विजयकुमार पाटील, दयानंद बिडवे, डॉ.सतीश बिराजदार, मलकप्पा भरमशेठ्ठी सर, शिवानंद बिंदगे, विरेंद्र पाटील, राजेंद्र सुरवसे, विश्र्वनाथ देवरमनी, अंदुअण्णा कळके, संजय हारकुड, गुरुपादप्पा आळगी, नगरसेवक अंबण्णा चौगुले, कांतु धनशेठ्ठी, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, नागराज कुंभार, अतिश पवार, सिद्धू माळी, अंकुश चौगुले, प्रकाश पाटील, निंगराज कोटनुर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते. या शिबिराचा शहरातील जेष्ठ नागरिक विद्यार्थी व महिला वर्ग यांनी लाभ घेतले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गुर्व सर तर आभार चंद्रकांत दसले यांनी मानले.

सध्याच्या जीवनात योगासनाला..

करण्यात आला विविध योग आणि त्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले

येथील श्री विठ्ठल रक्षिणी योग संस्थेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला व या कार्यक्रमास प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे पालखीचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आणि दोन्ही स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य नागरिक उपस्थित होते या दिनाचे औचित्य साधून आहार विहार आणि व्यायाम या अनुषंगाने विविध योगासने करण्यात आले व या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम ने झाली त्यानंतर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार लोकरे यांनी आपल्या

आंबेडकरवादी लेखक, साहित्यिक

डॉ. दत्तात्रय गायकवाड

आमचे वाचन, चिंतन आणि आंबेडकरवादी विचारनिष्ठा कामी आल्या. विद्यार्थी दशेपासूनच ठरवलेले होतं की समाजाचा तळ ढवळायचा. यासाठी वर्तमानपत्रात पत्र लेखन करत असे. नोकरी करतच जाणिव्या व्यक्त करणे सोपे नाही. हे कळत होते. तरीही शोध घेत राहिलो. लिहीत राहिलो. बौद्धधम्म आणि आंबेडकर या विचारांच्या राजमार्गावर चालत राहिलो. साहित्य, समाज संस्कृती आणि प्रबोधन क्षेत्रातील उजेड यात्रेत सहभागी झालो. बदलते वास्तव, विचारनिष्ठा, परिवर्तन आणि पुरोगामी विचारांची सहल करत राहिलो. प्रकट होत गेले. विविध उपक्रम राबवले. आम्ही आंबेडकर विचार जपला, धर्म विचार जपला, नव्हे तर सांस्कृतिक मूल्ये जपली. डॉ. बाबासाहेब



आंबेडकरांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान पुस्तकातून वाचत होते. परंतु सभोवताली परस्परविरोधी विचार विरोधी वातावरणात जीवाची घुसमट होत होती. विचार प्रदूषण होते. यासाठी समाज प्रबोधन व्हायला हवे हवे वाटायचे. बुद्ध, फुले, बाबासाहेब किती वेळा सांगायचे ? आजची पिढी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांपासून भरकटत आहे. प्रेरणांपासून दूर जात नाही याची खबरदारी घ्यायची ठरवले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने विषय घेऊन शोध घेत राहिलो. आज आत्मपरीक्षाणाची गरज आहे. असे वाटू लागले.

५. आज डोक्यात कोणते वाचन नाही, विचार नाही, कार्यक्रम नाही,... असा दिशाहीन अवस्था दिसून येते. आजच्या तरुणांना डीजे हवाय, मनोरंजन हवेय. यात आंबेडकर -फुले यांचे विचार दूर जात आहेत. त्यांना पेरियार नको, संत गाडगेबाबा नको, त्यांना संत तुकाराम नको, त्यांना संत नामदेव नको, महात्मा फुले

नको, छत्रपती शाहू नको, त्यांना आंबेडकर नको, बसवेश्र्वर नको, धर्मचिकित्सा नको, चर्चा नको, महापुरुषांचे पोवाडे नको, परिवर्तनवादी साहित्य नको, भाषणे नको, मनोरंजनासाठी गाणी हवीत. यासाठी समाजाची दुरावस्था होत आहे. समाजस्वास्थ्य बिघडत आहे. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यभिचार, मत्सर, कुटिलता, डावपेच, फॅशन, अ ि न ब ं ध राहणीमान...यामुळेच माणुसकी व मानवता नष्ट करणारे कुशल कर्म घडत आहे. तेव्हा मानवतावादी, वैश्र्विकवादी, विज्ञानवादी विचार पेरण्याची गरज आहे. यासाठी लेखनप्रपंच केला.

६. यानिमित्ताने आठवणी निघतात, सन १९६० ते १९७० च्या दशकात आठवते, आमचे गावकुसाबाहेरचे जगणे. आई-वडील, शेजारीपाजारी, समाज आठवतो. घर लहान. पावसाळ्यात गळायचे. तेव्हा लोक धर्मशाळेत झोपायला सायंकाळी पाच सहा वाजताच जागा धरायचे. आपापल्या गोधड्या टाकायच्या. जागा बुक करायचे. आमचे घरच्या शेळ्या. रोज शेतावर जायचे. हातावरचे पोट. उदरनिर्वाह करायचा. गरिबीशी संघर्ष असायचा. आईसोबत गाणगापूरच्या यात्रेला जायचं. दहावी नंतर पुन्हा यात्रेचे नाव काढले नाही. घरात एक वस्तू असे तर दुसरी नसे. तेवढ्यावरच भागवायचे.वेळ मारून न्यायची. असे पाय पसरायला संधी नव्हती. गादीवर झोपायची माहीत नव्हते. गोंधड्या आमची गादी असे. सततच्या दुष्काळाला कंटाळायचं सुकडी मिळायची. त्याच्याच आई पोळ्या करायची. बाजारतून आणलेले भजे,

प्रास्ताविक करताना भारत विकास परिषदेची स्थापना १९६३ स॰**॰ झाली संपर्क सहयोग संस्कार सेवा आणि समर्पण या सूत्रीवर काम करीत आहेत याआधी मतदान जनजागृती रेल्वे विभाग मार्फत देशी वृक्षारोपण कार्यक्रम झाले की त्यांनी सांगितले त्यानंतर डॉक्टर ज्योती गवळी डॉक्टर अनिल पवार आणि अजित कुलकर्णी हे सर्व योगाचार्य आहेत यांनी उपस्थितीना योगासने दिली व योग शिबिराची सुरुवात प्रार्थनेने झाली व त्यानंतर सूक्ष्म व्यायाम सूर्यनमस्कार वक्रासन पश्चिमता सण वक्रासन हलासन सेतू बंदासन शलभासन धनुवासन भुजंगासन इत्यादी असणे आधी प्रात्यक्षिक साहित्य सहित साधकाकडून करून घेण्यात आली प्राणायाम सूत्रात अनुलोम-विलोम भ्रमारी ऑंकार भुजंग घेण्यात आले व योग सत्राचे सांगता ही शांतीपाठानी झाली दरम्यान मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी विठ्ठल रक्षिणी योग प्राणायाम समितीचे अध्यक्ष अँड सुनील वाळूजकर उपमुख्य अधिकारी यांनी आपल्या मनोगत मध्ये जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगून २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय सराव जागतिक योग दिनाची सुरुवात करण्यात आली पंढरपूर शहरातील सर्व स्थरातील नागरिकांच्या माध्यमातून सो निधी मधून भव्य योग भवन बांधले असून त्या ठिकाणी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग सराव व वर्ग चालवला जातो तसेच या संस्थेच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरे उपचार ओपन व इतर सामाजिक उपक्रम ही राबित आहेत या जागेत इतर व्हील क्लबच्या माध्यमातून ओपन जिम केले आहे तसेच या ठिकाणी खुल्या वातावरणात विविध कार्यक्रम व्हावेत म्हणून भव्य सांस्कृतिक भवन उभारले असल्याचे सांगितले आहे यावेळी विठ्ठल रक्षिणी योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष अँड सुनील वाळूजकर सचिव प्रशांत आगवणे उपाध्यक्ष रवींद्र अँड रामलिंग कोष्टी निसार शेख अरबी जाधव जैन हरिदास कांतीलाल सुपेकर तर भारत विकास परदेशी मंदार लोकरे डॉ अनिल पवार अजिंक्य कुलकर्णी डॉ सुरेंद्र कानी डॉवरच्या कानी मिलिंद वाघ रोहिणी पोर्टिकल सीमा कुलकर्णी स्वानंदी कामे आधी सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम माळी यांनी केले तर आभार डॉ अनिल पवार यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीताने झाली

क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर

काम करावे असे सांगितले. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जिल्हास्तरीय क्रीडा संकुल अंतर्गत असलेल्या विविध विषयांची माहिती बैठकीत सादर केली. कुमठा नाका येथल जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी १५ कोटी ६९ लाखाचा निधी मंजूर असून यातील आठ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत ते अंतर्गत सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. तसेच क्रीडा संकुल

समितीने सुस्थितीत दिलेला जलतरण तलाव महापालिकेने सुस्थितीमध्येच संकुल समितीला परत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मनशांतीसाठी नियमित..

स्वतः व समाजासाठी योग ही यावर्षी योग दिनाची संकल्पना आहे. यावर्षी देशभर मागील १०० दिवसापासून 'योग महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्सुकतेने सहभाग घेऊन रोज 'कॉमन योग प्रोटोकॉल' प्रमाणे सराव करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. १८ जूनला जुळे सोलापुर भागात शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, योग संस्था आणि नागरिकांची योग जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तसेच हरिभाई देवकर प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये 'भारतीय योगशास्त्र' या विषयावर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा. महाराष्ट्रामध्ये प्रथमच शहरातील सर्व योग संस्थानी एकत्रितपणे हजारांच्या संख्येने योग दिन उत्साहात साजरा करत असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी मंगळवेढ्याच्या जवाहरलाल श. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गौरी मोरे, वैष्णवी माले, चैतन्या चव्हाण यांनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली. दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीला पुष्कराज गोयल व जितेंद्र महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना पाये, सोनाली जगताप, विद्या होनमोडे, तन्मय पाये, वृषभ दायमा, विजय क्षीरसागर, यांनी शंखध्वनी करून योगाभ्यासाची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थानच्यावतीने अशोक रसाळ आणि धनंजय कुलकर्णी यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले. योग सेवा मंडळाच्या वतीने साधना पाये यांनी उभे आसने घेतली. योग साधना मंडळाच्या वतीने रोहिणी उपड्राईकर यांनी उभी आसने घेतली व विवेकानंद केंद्राच्या वतीने दिपाली कुलकर्णी यांनी पोटावरील व पाठीवरील करावयाची आसने घेतली. पंतजली योग पिठाच्या वतीने संगीता जाधव यांनी प्राणायाम व भ्रामरी प्राणायाम घेतले. गीता परिवाराच्या वतीने श्रीमती जाधव यांनी ध्यान धारणा घेतली.

यावेळी घेण्यात आलेल्या योग स्पॅथील रत्नप्रभा माळी, संतोष बबन दुधाळ, सोनाली जगताप, शिवराज पाटील, मेघश्याम साखरे, दत्तात्रेय चिवडशेठ्ठी यांना योगगुरू आणि तन्मय पाये व ऑंकार औरसंग यांना योग युवारत्न पुरस्कार देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केले. अंबादास यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाचे हवालदार श्री ठोसर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाने अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन

काकडी, पेरू हे आमची चैन होते. आग्रखंड, श्रीखंड, बासुंदी ही तर माहीतच नव्हती. शेळीचे दूध असायचे. वासामुळे आवडत नसे. गुळाचा चहा करायचं. दुधाचा चहा क्वचित मिळवायचा. यात्रेत पडद्यावर चित्रपट पाहत असायचो. एखाद्याकडे सायकल, रेडीओ, हातात मनगटी घड्याळ, आणि वर्तमानपत्र पाहिले की भारी वाटायचे. टीव्ही माहित नव्हता. आम्ही हे सारे अनुभवले.

७. अस्पृश्यतेचे चटके सहन केले. ते वेगळेच. तेव्हा काळ बदलतो आहे. जग बदलते. जीवन बदलते आहे. जीवनाची साधने बदलत आहेत. याचा प्रत्यय अनुभवानेच येत आहे. माणसाचे जीवन प्रवाही व परिवर्तनशील आहे. हे अनित्य आहे. हे खरे आहे. बदलत्या परिस्थितीशी तडजोड करीतच प्रगती कडे कूच करावे लागत आहे. विल्यम शेक्सपियर म्हणतात, 'मी रोज आनंदी असतो. कारण मी कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही. अपेक्षा माणसाला दुखावतात. जीवन क्षणभंगूर आहे. त्यावर प्रेम करा. आनंदी राहा. जीवन तुमचं तुम्ही जगा. बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका. लिहिण्यापूर्वी नीट विचार करा. खर्च करण्यापूर्वी काही तरी कमवा. काही मागण्या पूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या. तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा. मरण्यापूर्वी आयुष्य जगा' सेक्सपियर म्हणतात ते खरे आहे. आता कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. सयंम, संवाद व समन्वय साधायला हवा. अन्यथा कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा होऊ शकतो. महात्मा गांधी ने हेच सांगितले आहे. 'जीवन म्हणजे कधी एका सरळ रेषेत नसते. पुष्कळादा परस्परविरोधी कर्तव्याची ती एक मोळी असते. म्हणून प्रत्येकाला सतत या ना त्या अशा कोणत्यातरी कर्तव्याचे निवड करावी लागते'.

Human life is a series of compromises मानवी जीवन ही तडजोडीचे अखंड मालिका आहे. याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अंतिमतः, मी नेहमी समग्र जीवनात उच्च नैतिक तिचा सौंदर्याचा अभाव दिसून येतो

१. संभाजी, खराट; अध्यक्षीय भाषण. २३ फेब्रुवारी २०१४ लातूर येथील ८ वे सत्यशोधकी साहित्य संमेलन अस्मितादर्श ; एमैजू २०१३: २७-२८,३० , २. भोसले, शिवाजीराव; जागर, अक्षरब्रह्म प्रकाशन ; मार्च २००५ पृ १६३ ३. कुलकर्णी, अंजली; जागतिकीकरणत परिणामांचा कथावेध , दैनिक लोकसत्ता लोकसंग; रविवार , ५ जून २०२२ पृ ४ ४. गायकवाड, दत्तात्रय; भरती-ओहोटी; स्वयंदीप प्रकाशन, पुणे २०१५ ५. विल्यम शेक्सपियरचा सुविचार आंतरजालावरून...

६. शिरवाडकर के.र.; आपले विचारविश्व; राजहंस प्रकाशन, पुणे ; २०१३; पृष्ठ ३३६ डॉ दत्तात्रय गायकवाड, २० जून २०२४


केले. तसेच योग संचालनाच्यावेळी धून वाजवून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. सदरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा पासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी उपमुख्याध्यक्ष हनमंत मोतीबने, पंतजली योगपीठाचे रघुनंदन भुतडा, प्रभाकर जाधव, योग असोसिएशनचे डी एम वेदपाठक, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चित्तपूरे, डॉ शोभा शहा, भारतीय योग संस्थाचे दत्तात्रय चिवडशेठ्ठी, राजशेखर लक्ष्मेश्र्वर, योग सेवा मंडळाचे सुनील आळंद, संतोष सासवडे, योग साधना मंडळाचे नागनाथ पाटील, रमेश सोनी, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट अँड योगच्या संगीता जाधव, एम.सी.सी. बटालियनचे अधिकारी आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहायक जे एम हजुरे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, अक्षय गवळी, क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगी, साईराज राऊळ, योगी कोंडाबतीन, सुरज जाधव, किरण गवळी यांनी परिश्रम घेतले.

शहरातील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक, क्रीडा संस्था, महाविद्यालये, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सैनिकी मुलां-मुलींना वसतिगृह..

व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहामध्ये निःशुल्क भोजनाची व निवासाची सोय उपलब्ध आहे. तरी ज्या आज व माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवांचे व विर पत्नीचे पाल्य सोलापूर येथील शैक्षणिक संस्थेत इयत्ता ८ वी ते पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत आणि जे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी वसतिगृह अधिकारक व अधिकाऱ्यांचेकडून अर्ज सादर करावेत

तसेच खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश हा प्रथम घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचे सैनिकी मुलां- मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश हा प्रथम प्राधान्य म्हणून पाल्याचा प्रवेश त्याच जिल्ह्यात शहरात शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेला असावा व तदनंतर द्वितीय प्राधान्य म्हणून खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांनाही प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. वरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मुलींचे वसतिगृह दुर्ध्वनी क्रमांक- ०२१७-७२३०१७७८ मोबाईल क्रमांक- ९५२७५८४०३४ व मुलांचे वसतिगृह दुर्ध्वनी क्रमांक- ०२१७-७२३०२२२८ मोबाईल क्रमांक ७९०६५८३०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.



डुबरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

८०० विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

सित्रर / बाळासाहेब अहिरे
डुबरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांसह ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रामदास वाजे होते. उपशिक्षक पी.आर.करपे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे, योगदिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा केल्यास तुम्ही शारीरिक आजारपासून दूर राहाल. यावेळी प्रभारी प्राचार्य वाजे म्हणाले की, योगामुळे शारीरिक व मानसिक शक्ती वाढवण्यास मदत होते. मन

संतुलित व प्रसन्न राहून मनाची एकाग्रता वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज योगासने

अनुराज वारंगसे, तन्मय वाजे, प्रसाद पावसे, किरण सहाणे, सार्थक वाजे, आदींनी सहकार्य केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत, शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभारी प्राचार्य तथा पर्यवेक्षक रामदास वाजे यांच्यासह शिक्षकांनी या सक्रीय सहभाग घेऊन योगासने केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ



करावेत असे आव्हान वाजे यांनी केले. तसेच त्यांनी २१ जून या दिवसाचे भौगोलिक दृष्ट्या महत्त्व सांगितले. क्रीडा शिक्षक एस.बी. गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करून घेतली. त्यांना विद्यार्थी

गिरी, रामदास वारंगसे, सोमनाथ माळी, राणी शिंदे, रोहिणी भगत, सीमा गोसावी, डी. ए.रबडे, के.एस.शिंदे, वृषाली घुमरे, शिवनाथ हुजरे, भारती निखाडे, सुनिल ससाणे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सोनावणे परिवाराने आईच्या पन्नासाव्या स्मृतीदिनी दिला आठवणींना उजाळा

ठाणे/मिलिंद जाधव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत सोनावणे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई रावजी सोनावणे यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत खडवली येथे आदरांजली वाहण्यात आली. तर सोनावणे परिवाराने आपल्या आईला अभिवादन करीत पन्नास वर्षांनंतरही आठवणींना उजाळा दिला आहे. सदर अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू भालेराव होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक जयवंत सोनावणे यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तर यावेळी आर.पी.आय आठवले गट महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक



कार्यकर्ते जगदिश गायकवाड, टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, संजय भालेराव, कवी मिलिंद जाधव, रेल्वे एस. सी. एस.टी असोसिएशनचे भास्कर गायकवाड, आर.पी.आय महिला आघाडी च्या कार्यकर्त्या सिद्दीकी, अमिता कांबळे, तूपलॉडे, संतोष सोनावणे, तर विविध

कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे, प्रा. एकनाथ जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव डोळस. आर.पी.आय आठवले गट जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बी.के.गायकवाड, विनोद थोरात, विनोद जाधव, प्रविण गायकवाड, आठवले गट कल्याण शहर यूवा अध्यक्ष संतोष जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष संजय जाधव, सामाजिक

क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी दलित पँथरच्या आठवणींना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनोगतातून उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएसपी ठाणे जिल्हा प्रभारी व सामाजिक कार्यकर्ते राजेश निकम (संघकारा) यांनी केले. तर धम्मसंस्कार विधी बौद्धाचार्य संतोष उबाळे गुरुजी भा. बौ महासभा यांनी पार पाडले.

योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्ह्याच्या वतीने व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रम साजरा



ठाणे/मिलिंद जाधव : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या वतीने नाना नानी पार्क मानपाडा रोड डोंबिवली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात रा.वी. नेरकर कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक अनंत उतेकर विद्यार्थी व शिक्षक आणि योगा टीचर खुशबू छेडा यांनी उपस्थित विद्यार्थी व महिला वर्ग यांना योगाचे महत्त्व पटवून दिले तसेच नशाबंदी मंडळ

महाराष्ट्र राज्य यांची माहिती व योगा दिनाचे महत्त्व अमोल स.भा.मडामे यांनी सांगितले. टिळकनगर पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम बगाड यांनी यांनी व्यसन मुक्तीची शपथ दिली. भारती फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत पारधे यांनी थ्यालेसिमिया आजाराला माहिती लक्षणे उपाय सांगून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ ठाणे जिल्हा संघटक रविंद्र. गुरचळ यानी केले होते.

श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके



पंढरपूर/दैनिक यशसिद्धि न्यूज

श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका मा. सौ सुनेत्राताई पवार सो.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर पंढरपूर शाळेत योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री अमर सूर्यवंशी, पालक महाबीर शर्मा व श्री आंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेच्या पूजन करून झाली. योगशिक्षक श्री अनलदीप टापरे सर यांनी मंत्रोपचारासह सूर्यनमस्कार घेतले. मुलांनी उत्कृष्टपणे प्रात्यक्षिक केले. प्रमुख पाहुणे अमर सूर्यवंशी यांनी योग ही एक जीवन पद्धती आहे. ती सर्वांनी अनुसरावी असे सांगितले. स्पर्धेच्या युगात योगाचे खूप महत्त्व आहे. शरीर व मनस्वास्थ्यासाठी सर्वांनी योग करावा असे आव्हान कवडे सर यांनी केले. वटपौर्णिमेनिमित्त पाहुण्यांच्या शुभहस्ते शाळेमध्ये बांबू व पिंपळ यांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती यादव मॅडम, लाडे मॅडम, आगावणे सर साळुंखे सर, मुजावर सर व आभार महेश भोसले सर यांनी केले

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा अक्कलकोट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



अक्कलकोट/दैनिक यशसिद्धि न्यूज

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा - अक्कलकोट यांच्या वतीने इयत्ता १० वी-१२ वी मधे उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार शाखेचे सल्लागार तसेच खातेदार सल्लागार व खातेदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबाचे फुल देऊन करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी पसारे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा विषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखेचे सल्लागार शहा सर, वाले सर, चिकमळ सर, पसारे मॅडम, भागानगरे मॅडम, इतर सल्लागार, खातेदार तसेच पतसंस्थेचे शाखाधिकारी कु. लोकापुरे मॅडम, सौ. कदम मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेखा बिराजदार यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सांगता श्री. नागराज घुमरे यांनी केला.

गुणवंत विद्यार्थी : १. साळुंखे ऋषिकेश मिलिंद ८९% २. कदम नम्रता नारायण ९०% ३. आळंद अभिनव सुरजकुमार ९२% ४. चव्हाण भारती चंद्रकांत ९०% ५. गोंडळ प्रज्वल निरंजन ९२.४०% ६. सोमवंशी लक्ष्मीप्रसाद प्रमोद : ९०% ७. धरणे चेतन विजय : ७४% ८. जैन पायल समीरचंद : ७०%

पातळेश्वर विद्यालयात योगा प्राणायाम या प्रात्यक्षिकाने योग दिन साजरा

निफाड/दैनिक यशसिद्धि न्यूज

पाडळी, पातळेश्वर माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी बैठे आसणे व उभे आसणे, सूर्यनमस्कार हे प्रकार केले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगाची माहिती सांगून प्रात्यक्षिके करून दाखविली. आनापान, प्राणायाम, अनुलोम-विलोम, बस्तीका, मंडुकासन, ताडासन भ्रमरी, कपालभाती याविषयी स्वतः कृती करून माहिती दिली. योगामुळे आत्मविश्वास वाढतो. शरीर निरोगी राहते. योगामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन व आत्मिक शांती मिळते असे



सांगितले. विद्यालयात दर शनिवारी विना दप्तराची शाळा भरते. त्यावेळी विद्यार्थी जवळजवळ दीड तास आनापान, योगासने, प्राणायाम करतात. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना

भरतीसाठी बराच फायदा झाला. त्यामुळे विद्यालयाचे ३०० ते ३५० विद्यार्थी सैन्य दलात भरती झाले. विद्यालयात दररोज प्रार्थना झाल्यानंतरही किमान दहा मिनिटे आनापान घेतले जाते. यावेळी श्याम रेवगडे, नितांशू शिंदे, संकेत ऋगेवगडे, दर्शन वारंगसे, अक्षय पाटोळे, रितेश रेवगडे या विद्यार्थ्यांनी योगासने प्रकार केले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. ऋपाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

आसाम सेवा हक्क आयोगाच्या पथकाची विभागीय आयुक्त कार्यालयास भेट

पुणे/दैनिक यशसिद्धि न्यूज

आसाम राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती मोनिका बोर्गोहेन आणि आसाम राज्य सेवा हक्क आयोगाच्या उपसचिव श्रीमती मिताली लाहकार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयास भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये राज्याच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची आणि त्याच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा, आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सादरीकरणद्वारे राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाद्वारे

अधिसूचित केलेल्या २८ सेवांच्या अंमलबजावणीची माहिती सदस्यांना दिली. अधिनियमाद्वारे अधिसूचित केलेल्या सेवा, त्यांचा कालावधी, त्यासाठी जबाबदार अधिकारी तसेच सेवा न मिळाल्यास करावयाचे अपील यासंबंधी तपशीलवार माहिती त्यांनी दिली. अधिनियमातील तरतुदींची विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात येतो असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवर विशेष उपक्रमाद्वारे प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचले आणि विविध विभागाच्या सेवा देण्यात येऊन प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले आहे. गतवर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर

२०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा महिना उपक्रमाद्वारे विभागात ६ लाख ३७ हजार २५१ सेवा ऑफलाईन तर ३ लाख ५२ हजार ६८७ सेवा ऑनलाईन देण्यात आल्या आहेत. विभागात ७ हजार २६३ आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत असून त्याच्यामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. चालू वर्षी मे २०२४ अखेर विभागातील आपले सरकार, सेतू केंद्र माध्यमातून प्राप्त ७ लाख १८ हजार १३ अर्जांपैकी ७ लाख १४ हजार ६८३ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी श्री.पुलकुंडवार यांनी दिली.

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त श्री. शिंदे यांनी आयोगाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. आयोगाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे नागरिकांना

विविध सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या सेवांची माहितीही यावेळी शिंदे यांनी आयोगाच्या सदस्यांना दिली. या भेटीतून उपयुक्त माहिती मिळाली असून आसामच्या नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया श्रीमती बोर्गोहेन यांनी दिली. यावेळी त्यांनी विविध प्रमाणपत्र वितरणासंबंधीच्या ऑनलाईन प्रक्रियेची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयास भेट
आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन, लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये नागरिकांना जिल्हास्तरावर देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार नागरिकांना देण्यात येणाऱ्या



सेवांचा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हास्तरावर नियमित आढावा घेण्यात येतो असे सांगितले. यावेळी तालुकास्तरावर देण्यात आलेल्या सेवांचीही माहिती देण्यात आली. यानंतर आसामच्या पथकाने पुणे

महानगरपालिकेला भेट देवून अधिकाऱ्यांशी देखील सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत संवाद साधला. उपायुक्त प्रतिभा पाटील, राजीव नंदकर यांनी पथकाला माहिती दिली.

पंढरपूर नगरपरिषदेच्या मंजूर ठरावाप्रमाणे तात्काळ समाज मंदिरास जागा द्या.. अन्यथा काशीकापडी समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा

पंढरपूर / दैनिक यशसिद्धि न्यूज

तुळशीमाळा बनवणार्या काशीकापडी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासुनची समाज मंदिराची मागणी लक्षात घेता पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक २५ फेब्रुवारी २०१४ मध्ये सर्वानुमते काशीकापडी समाजाला जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता; परंतु अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्याने आता काशीकापडी समाज आक्रमक झाला असून तातडीने या ठरावानुसार काशीकापडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा पंढरपूर नगरपरिषदेत आमरण उपोषण करू असा इशारा समाजाच्या वतीने तुळशीमाळा कारागीर कामगार संघ संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदनही ठरावाच्या प्रतीसोबत जोडून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पंढरपूरचे प्रांताधिकारी यांना दिले आहे.

वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणार्या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून संबंध महाराष्ट्रात ओळखला जाणारा समाज म्हणजे काशीकापडी समाज. पंढरपुरातील काशीकापडी गल्ली, अनिल नगर

समाज मंदिर असा फलक लाऊन त्याचे उद्घाटन केले होते. पंढरपूर नगरपरिषदेत सर्वानुमते झालेल्या ठरावानुसार काशीकापडी समाजाला जागा न दिल्याने समाजाने घेतलेल्या या निर्णयानुसार हीच जागा समाजमंदिरासाठी कायदेशीररित्या मंजूर करावी अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आज पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना काशीकापडी समाजाने निवेदन देत, ठरावाची नक्कल जोडून तातडीने हा प्रश्न सोडण्याची मागणी केली. अन्यथा पंढरपूर



या भागासह पंढरीच्या विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यान्पिढ्या वारकरींची सेवा निस्सिम भावनेने करणार्या या समाजासाठी अद्याप पर्यंत पंढरीत कुठेही हक्काचे समाजमंदिर नव्हते, याची मागणी बर्बाच वर्षांपासुन प्रलंबित होती, अखेर समाजातील अनेक मंडळींनी एकत्र येत काशीकापडी गल्लीत बंद अवस्थेत असलेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ या इमारतीवर काशीकापडी

नगरपरिषदेत आमरण उपोषणही करू, असा इशारा देण्यात आला. यावेळी पंढरपूर काशीकापडी समाज अध्यक्ष औदुंबर गंगेकर, माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, तुळशीमाळा कारागीर कामगार संघ संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उपळकर समाजसेवक गणेश भिंगारे, दत्तात्रय वाडेकर, योगेश टयटम, शुभम वाडेकर आदी काशीकापडी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त होणारी महापूजा कमी वेळात पूर्ण करून भक्तगणाची गैरसोय टाळावी

बुलढाणा / राहुल साबळे

श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण देशातून लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे श्री. पांडुरंग परमात्मा विठ्ठलाच्या दर्शनासाठी व आषाढी वारी साठी येतात हजारो किलोमीटर अंतरावरून आल्यानंतर मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणारी महापूजा जवळपास सात ते आठ तास मागील वर्षी चालली काहीवेळा अगोदरच दर्शन बारी बंद केल्या गेली होती त्यामुळे वारकरी भाविक यांना तासांतास ताटकळत उभे राहून त्रास सहन करावा लागला होते संतप्त वारकरी यांनी मिडिया च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या व पुढील वर्षी दोन तासात महापूजा आटोपून

सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली होती तोच मुद्दा महाराष्ट्र सरकार च्या लक्षात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथराव शिंदे यांच्या मुंबई मंत्रालय कार्यालयात जाऊन मांडला यावेळी मंत्रालय कक्ष अधिकारी यांनी सदर बाब मुख्यमंत्री महोदय यांच्या पर्यंत लेखी निवेदन पोहचवून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. सदर निवेदनात वारकरी सांप्रदायातील कीर्तनकारांना सरसकट कलावंत मानधन सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. उघड्यावर होत असलेली मास विक्री तात्काळ बंद करून वारकरी

सांप्रदायीक दीड्याच्या माध्यमातून वारकरी परंपरा चालणारे दिंडी चालाक यांना पन्नास हजार रुपये मदत करावी भाविकांना श्री क्षेत्र शेगाव प्रमाणे सुविधा पुरविणे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा जिल्हा करणारच आहे. तरी मुख्यमंत्री महोदय यांनी सुध्दा लक्ष द्यावे असे निवेदन देण्यात आले निवेदनवर विदर्भ अध्यक्ष ह.भ.प. श्री. राजेंद्र महाराज तळेकर यांच्या सह ह. भ. प. श्री. किरण महाराज शिंदे, ह.भ.प.डॉ. गजानन महाराज उन्हाळे, ह.भ.प.श्री. भागवत महाराज माळेकर, ह.भ.प.श्री. कैलास महाराज धोरण, ह.भ.प.श्री. श्रीराम महाराज खेलदार यांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत



पंढरपुरातील धोकादाय इमारती न.पा.कडून पाडू लागले



पंढरपूर / दैनिक यशसिद्धि न्यूज

पंढरपूर शहरातील धोकादायक इमारती शहरातील मोठ्याच्या ठिकाणी तसेच लहानशा बोळातून या धोकादायक इमारती असून अशा धोकादायक इमारतीतून पंढरपूर नगरपालिकेने

नोटीस बजावले आहेत धोकादायक इमारतीच्या संख्या ११३ असून अशा धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत त्यापैकी सहा धोकादायक इमारती त्या इमारतीच्या मालकाने स्वतःहून पाडलेले आहेत आणि

त्याच प्रमाणे नगरपालिकेने धोकादायक चार इमारती या पाडलेले असून अधिक उर्वरित तीन धोकादायक इमारती शिल्लक असून या देखील खाली करण्याच्या प्रयत्नामध्ये नगरपालिका असल्याने नगरपालिकेतील प्रशासन विभाग विभागाने सांगितले आहे

विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन बारी ही गोपाळपूर पासून सुरू होत असते नदीकडील बाजूला असलेल्या पंचमुखी मारुतीसह या मठाची एक बाजू जंक्शन रंगीला लागून असल्याने ह्या मठाची भिंत

देखील धोकादायक असल्याने ती पाडण्यात येत आहे सध्या पाऊस काळ सुरू असल्याने तसेच येणाऱ्या आषाढी यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येत असतात व या भाविकांची व पंढरपूर शहरातील रहिवाशांची जीवित हानी होऊ नये म्हणून अशा धोकादायक इमारती व खाली करून घेण्यात येत असल्याने दिसून येत आहे पंढरपूर या दोघात आहे की मराठी ना नगरपालिकेने नोटीस बजावली असून ती इमारती सध्या खाली करून घेण्यात येत आहेत

सामाजिक न्यायविभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी : कुणाल माने

बुलढाणा/ राहुल साबळे

मेहकर- मेहकर शहरातील गरिब कुटुंबातील कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या युवकाने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे थेट प्रदेशावर उडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग चिटणीस पदी तथागत ग्रुपचे सक्रीय कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पंडीतजी कांबळे यांनी नुकतेच एकापत्राद्वारे नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरणर, प्रदेश सरचिटणीस संदिप गवई, लातूर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, घनःश्याम शिंदे, विवेक साळुंके, राजू कांबळे, नरसिंग गायकवाड, महिला

आघाडी ललीताताई मंगरे, रोहीणीताई चव्हाण, संघमित्रा एटम, प्रतिभा गवई आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने व स्वतःहाच्या उपस्थितीत कुणाल माने यांची सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्ष प्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सर्वदूर नेण्याचा प्रयत्न करावा व महाराष्ट्राच्या विकासात भरीव कार्य करावे. पक्ष संघटना बळकट, मजबुतीने उभी करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहे. कुणाल माने यांच्या निवडीमुळे मेहकर शहरातील लोकांमध्ये नवचेतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.



आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे

नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर

अत्यावश्यक सुविधांची कामे ३० जून पर्यंत पूर्ण करावीत



पंढरपूर / दैनिक यशसिद्धि न्यूज आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच अत्यावश्यक सुविधांची कामे ३० जून पर्यंत पूर्ण करावीत अशा सुचना नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुध्द जेवळीकर यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पुर्वतयारी नियोजन व सुविधांबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी तथा समन्वय अधिकारी वी.ना. धाईजे, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, तहसीलदार

सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी जेवळीकर म्हणाले, आषाढी वारी सोहळा यशस्वी होण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी.

आषाढी यात्रा पुर्वतयारी नियोजन व सुविधांबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी तथा समन्वय अधिकारी वी.ना. धाईजे, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, तहसीलदार

विनामूल्य सुविधा द्यावी. सुलभ शौचालय भाविकांसाठी मोफत राहिल याची दक्षता घ्यावी. ६५ एकर पासून शेगाव दुमाला कडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करून घ्यावी.

वारकरी भाविकांसाठी पॅक बंद पाण्याच्या बाटलीचे वितरण करण्यासाठीचे ठिकाणे निश्चित करावीत. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर प्लॅस्टिक कचरा कुठेही साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील रस्ता दुभाजकावरील अनावश्यक झाडे झुडपे काढावीत तसेच ते स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. जलसंपदा व नगरपालिका प्रशासनाने घाटावरील बॅरिकेटिंग करण्याबाबत समन्वय साधून नियोजन करावे. आवश्यक ठिकाणी घाटांची दुरुस्ती करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आषाढी वारी कालावधी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दिली. तर मंदिर समितीकडून दर्शन रांग, पत्रा, दर्शन मंडप येथे भाविकाना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्हावे यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. या बैठकीत नगरपालिका, महावितरण, एस.टी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस प्रशासन, जलसंपदा, आदी विभागांचाही आढावा घेण्यात आला.

स्वेरीमध्ये दहावा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात साजरा



पंढरपूर / दैनिक यशसिद्धि न्यूज

'योग केल्याने केवळ शरीर सुदृढ आणि निरोगी बनते असे नव्हे तर योगाचे मुख्य ध्येय म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुलभ करणे हे आहे. योगा हे मानसिक हायजीन असून ते नियमित केले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी आपण जीवनात संघर्ष करतो. आपले जीवन निरोगी व उत्साही राहण्यासाठी योगा नियमितपणे करणे आवश्यक आहे कारण आयुष्यामध्ये निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन असणे ही काळाची गरज आहे.' असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी व मार्गदर्शक साध्वी तत्वमयी यांनी केले

गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दहावा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी साध्वी तत्वमयी या मुख्य मार्गदर्शन करत होत्या. वेदमंत्राने योग संबंधित उपक्रमाला सुरुवात झाली. या दहाव्या 'आंतरराष्ट्रीय

'स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयात वेळापत्रकानुसार गेल्या १० वर्षांपासून दररोज सकाळी नियमित प्राणायाम केला जातो. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर उत्साही राहतात. आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला मुला-मुलींच्या प्रत्येकी तिन्ही वसतिगृहात 'योग दिन' साजरा करण्याचे ठरवले आहे.' -स्वेरीचे संस्थापक-सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे.

योग दिन' कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक भावेश पारीख, अमृता आनेराव, स्वप्नील मोरे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनानी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समन्वयक, कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

पावसाची दांडी शेतकरी चिंताग्रस्त

पत्रकार नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ परिसरात गेली पाच-सहा दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक पिकांच्या उगवणीवर परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. महागाईच्या काळात बी

खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उन्हाळा पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावण थांबवलेले आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.